

Roll  
No.

--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--

Serial No. of  
G. C. A. B.

ಒಟ್ಟು ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಸಂಖ್ಯೆ : 58 ]

[ ಒಟ್ಟು ಮುದ್ರಿತ ಪುಟಗಳ ಸಂಖ್ಯೆ : 32

Total No. of Questions : 58 ]

[ Total No. of Printed Pages : 32

ಸಂಕೇತ ಸಂಖ್ಯೆ : **81-M**

ವಿಷಯ : ಗಣಿತ

Code No. : **81-M**

**Subject : MATHEMATICS**

( ಮರಾಠಿ ಭಾಷಾಂತರ / Marathi Version )

ದಿನಾಂಕ : 18. 06. 2012 ]

[ Date : 18. 06. 2012

ಸಮಯ : ಬೆಳಿಗ್ಗೆ 09-30 ರಿಂದ ಮಧ್ಯಾಹ್ನ 12-45 ರವರೆಗೆ ]

[ Time : 09-30 A.M. to 12-45 P.M.

ಪರಮಾವಧಿ ಅಂಕಗಳು : 100 ]

[ Max. Marks : 100

**FOR OFFICE USE ONLY**

Q. No.	Marks	Q. No.	Marks	Q. No.	Marks	Q. No.	Marks	Q. No.	Marks		
1.		14.		27.		40.		53.			
2.		15.		28.		41.		54.			
3.		16.		29.		42.		55.			
4.		17.		30.		43.		56.			
5.		18.		31.		44.		57.			
6.		19.		32.		45.		58.			
7.		20.		33.		46.		×			
8.		21.		34.		47.		×			
9.		22.		35.		48.		×			
10.		23.		36.		49.		×			
11.		24.		37.		50.		×			
12.		25.		38.		51.		×			
13.		26.		39.		52.		×			
<b>Total Marks</b>											
<b>Total Marks in words</b>					<b>Grand Total</b>						
1. ✓											
2. ✓						✓			✓		
Signature of Evaluators			Registration No.			Signature of the Deputy Chief			Signature of the Room Invigilator		

**सर्वसाधारण सूचना :**

- i) प्रश्न व उत्तरपत्रिका एकत्रित आहेत. त्यात वस्तुनिष्ठ आणि विवरणात्मक प्रकारचे 58 प्रश्न आहेत.
- ii) प्रत्येक वस्तुनिष्ठ प्रश्नाला जागा पुरवलेली आहे. तुम्ही योग्य उत्तर निवडून पूर्ण उत्तर त्या जागेत ( मुळाक्षरासह ) संकेताक्षरासह लिहा.
- iii) विवरणात्मक प्रश्नांची उत्तरे लिहिण्याकरता जागा दिलेली आहे. त्या जागेत उत्तरे लिहावीत.
- iv) वस्तुनिष्ठ आणि विवरणात्मक प्रकारच्या प्रश्नांसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
- v) पेन्सिलीने लिहिलेले उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे आलेख, आकृति आणि नकाशे या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी पेन्सिलीचा वापर करू नये.
- vi) योग्य पर्याय, रिक्त जागा व जोड्या लावा या प्रश्नांची उत्तरे लिहिताना खाडाखोड, पुन्हा लिहिणे व खुणा करण्यास मनाई आहे. केल्यास ती उत्तरे अपात्र ठरवली जातील.
- vii) प्रश्न-उत्तर पुस्तिकेचे वाचन करण्यासाठी 15 मिनिटाचा जादा वेळ दिलेला आहे.
- viii) प्रत्येक पानांच्या खालील बाजूला **कच्चा कामासाठी जागा** दिलेली आहे.

- I. खालील प्रत्येक प्रश्नाला किंवा अपूर्ण वाक्यांशाला चार बहुपर्यायी उत्तरे दिलेली आहेत. त्या पैकी एक बरोबर आहे. योग्य पर्याय निवडा आणि पूर्ण उत्तर त्याच्या संकेताक्षरासहीत प्रत्येक प्रश्नाच्या खाली दिलेल्या जागेत लिहा.

20 × 1 = 20

1. जर  $A$  आणि  $B$  हे दोन असंबंधित सट असतील तर त्यातील योग्य संबंध
  - (A)  $n(A \cup B) = n(A) + n(B)$
  - (B)  $n(A) + n(B) = n(A \cup B) + n(A \cap B)$
  - (C)  $n(A \cup B) = n(A \cap B)$
  - (D)  $n(A \cap B) = n(A) + n(B)$ .

उत्तर : \_\_\_\_\_

( कच्चा कामासाठी जागा )

2. जर  $U = \{ 0, 1, 2, 3, 4 \}$ ,  $A = \{ 0, 2, 4 \}$  आणि  $B = \{ 1, 2, 3 \}$  तर  $U - B =$

- (A)  $\{ 0, 4 \}$  (B)  $\{ 1, 3 \}$   
 (C)  $\{ 0, 3 \}$  (D)  $\{ 3, 4 \}$ .

उत्तर : \_\_\_\_\_

3. 9 प्रवाशांपैकी 5 प्रवासी कन्नड भाषा बोलतात, 2 प्रवासी कन्नड आणि इंग्रजी या दोन्ही भाषा बोलतात. तर फक्त इंग्रजी भाषा बोलणाऱ्या प्रवाशांची संख्या

- (A) 6 (B) 5  
 (C) 4 (D) 3.

उत्तर : \_\_\_\_\_

4. गुणोत्तर क्रमामध्ये  $S_{2n} \div S_n =$

- (A)  $\frac{r^n + 1}{r^n - 1}$  (B)  $r^n + 1$   
 (C)  $r^{n+1}$  (D)  $r^n - 1$ .

उत्तर : \_\_\_\_\_

5. जर 16,  $x$ , 25 हे गुणोत्तर क्रमात असतील तर  $x$  ची किंमत

- (A) 20 (B) 10  
 (C) 5 (D) 4.

उत्तर : \_\_\_\_\_

( कच्चा कामासाठी जागा )

81-M

4

6.  $x^3 + y^3$  आणि  $x^2 - xy + y^2$  चा म० सा० वि०

(A)  $x + y$

(B)  $x^2 - xy + y^2$

(C)  $x^3 + y^3$

(D)  $(x + y)^3$ .

उत्तर : \_\_\_\_\_

7. जर  $A \times B = H \times L$  तर  $L =$

(A)  $\frac{A \times B}{H}$

(B)  $\frac{H}{A \times B}$

(C)  $\frac{A \times H}{B}$

(D)  $\frac{B \times H}{A}$ .

उत्तर : \_\_\_\_\_

8.  $\sum_{p,q,r} p^2 - \sum_{p,q,r} q^2$  ची किंमत

(A)  $p^2 + q^2 + r^2$

(B) 0

(C)  $2p^2 + 2q^2 + 2r^2$

(D)  $p + q + r$ .

उत्तर : \_\_\_\_\_

9. जर  $a^4 + a^2 b^2 + b^4$  चा एक अवयव  $a^2 + b^2 + ab$  असेल तर दुसरा अवयव

(A)  $a^3 + b^3 + c^3$

(B)  $a^2 + b^2 - ab$

(C)  $a^2 + b^2 + c^2$

(D)  $a^2 + b^2 + ab$ .

उत्तर : \_\_\_\_\_

---

( कच्चा कामासाठी जागा )

10.  $\sqrt{a^2 b}$  आणि  $\sqrt{ab}$  यांचा गुणाकार

(A)  $ab\sqrt{a}$

(B)  $a\sqrt{ab}$

(C)  $\sqrt{ab}$

(D)  $b\sqrt{ab}$  .

उत्तर : \_\_\_\_\_

11. जर  $v^2 = u^2 + 2as$  तर  $u =$

(A)  $v^2 - 2as$

(B)  $\pm \sqrt{2as - v^2}$

(C)  $\pm \sqrt{v^2 - 2as}$

(D)  $\pm \sqrt{v^2 + 2as}$  .

उत्तर : \_\_\_\_\_

12. एक संख्या आणि तिचा व्यस्तांक यांची बेरीज  $5\frac{1}{5}$  आहे. तर अपेक्षित समीकरण

(A)  $y^2 + \frac{1}{y} = \frac{26}{5}$

(B)  $5y^2 - 26y + 5 = 0$

(C)  $y^2 + \frac{1}{y} + \frac{26}{5} = 0$

(D)  $5y^2 + 26y + 5 = 0$ .

उत्तर : \_\_\_\_\_

13.  $2m^2 - 8m = 0$  या समीकरणाच्या बीजांचा गुणाकार

(A) 4

(B) 2

(C) 0

(D) - 8.

उत्तर : \_\_\_\_\_

( कच्चा कामासाठी जागा )

14. मापांक  $Z_4$  चा शेष सट

(A)  $\{ 0, 1, 2, 3, 4 \}$

(B)  $\{ 1, 2, 3, 4 \}$

(C)  $\{ 0, 1, 2 \}$

(D)  $\{ 0, 1, 2, 3 \}$ .

उत्तर : \_\_\_\_\_

15. जर  $x + 2 \equiv 4$  ( मापांक 5 ) तर  $x$  ची किंमत

(A) 7

(B) 5

(C) 4

(D) 3.

उत्तर : \_\_\_\_\_

16. जर  $a : b = c : d$  तर योग्य संबंध

(A)  $\frac{a}{d} = \frac{b}{c}$

(B)  $\frac{d}{a} = \frac{b}{c}$

(C)  $\frac{a}{b} = \frac{b}{a}$

(D)  $\frac{d}{b} = \frac{c}{a}$ .

उत्तर : \_\_\_\_\_

17. भरीव अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ

(A)  $\pi r^2$

(B)  $4\pi r^2$

(C)  $\frac{4}{3} \pi r^2$

(D)  $3\pi r^2$ .

उत्तर : \_\_\_\_\_

---

( कच्चा कामासाठी जागा )

18. जर पोकळ वृत्तचितीची उंची 7 सेमी आणि त्रिज्या 3.5 सेमी असेल. तर वक्रपृष्ठफल

- (A) 231 सेमी<sup>2</sup> (B) 154 सेमी<sup>2</sup>  
 (C) 308 सेमी<sup>2</sup> (D) 115.5 सेमी<sup>2</sup>.


उत्तर : \_\_\_\_\_

19. बहुपृष्ठक घनासाठी यूलरचे सूत्र

- (A)  $N + R = A + 2$  (B)  $N + A = R + 2$   
 (C)  $F + V = E + 2$  (D)  $F + E = V + 2$ .

उत्तर : \_\_\_\_\_

20. आकृतीतील क्षेत्रांची संख्या



- (A) 4 (B) 3  
 (C) 2 (D) 1.

उत्तर : \_\_\_\_\_

( कच्चा कामासाठी जागा )

II. रिकाम्या जागा भरून खालील विधाने पूर्ण करा.

21. गुणोत्तर क्रमाचे  $n$  वे पद काढण्याचे सूत्र .....

उत्तर : \_\_\_\_\_

22.  ${}^n C_r - {}^n C_{n-r}$  ची किंमत .....

उत्तर : \_\_\_\_\_

23. चलन गुणक काढण्याचे सूत्र ( C.V. ) .....

उत्तर : \_\_\_\_\_

24. जर अंतिम बाकी स्थिर आणि शून्येतर असेल तर त्या दोन राशींचा म० सा० वि० .....

उत्तर : \_\_\_\_\_

25. अवर्ग एव वर्ग समीकरणाचा प्रमाणित नमुना .....

उत्तर : \_\_\_\_\_

26.  $ax^2 + bx + c = 0$  या वर्ग समीकरणाच्या बीजांचा गुणाकार .....

उत्तर : \_\_\_\_\_

27. केंद्र एकच मात्र त्रिज्या भिन्न असणाऱ्या वर्तुळाना ..... म्हणतात.

उत्तर : \_\_\_\_\_

28. 5 सेमी आणि 3 सेमी त्रिज्येची दोन वर्तुळे एकमेकाना आंतर स्पर्श करत असतील तर त्यांच्या वर्तुळमध्यातील अंतर = .....

उत्तर : \_\_\_\_\_

29. शंकुचे संपूर्ण पृष्ठफळ काढण्याचे सूत्र .....

उत्तर : \_\_\_\_\_

30. प्रवाहीत ग्राफामध्ये जास्तीत जास्त विषम पातबिंदूची संख्या .....

उत्तर : \_\_\_\_\_

( कच्चा कामासाठी जागा )



- III. 31. जर  $X = \{ 1, 2, 3, 5, 7, 11 \}$   
 $Y = \{ 2, 4, 6, 8, 10 \}$  आणि  
 $Z = \{ 1, 3, 5, 7, 9, 11 \}$

तर सटांचा संयोग सट हा छेदन सटावर वितरण गुणधर्म दर्शवितो हे दाखवा.

2

32. गुणोत्तर क्रमाचे सहावे आणि दहावे पद अनुक्रमे 63 आणि 5103 आहे. तर पहिले पद आणि सामान्य गुणोत्तर काढा.

2

---

( कच्चा कामासाठी जागा )

33. जर  $a, H, b$  हे गुणाकार व्यस्त क्रमात आहेत,  $H$  ला  $a$  आणि  $b$  मधील गुणाकार व्यस्त मध्य असे म्हणतात तर सिद्ध करा की  $H = \frac{2ab}{a+b}$  . 2

34. जर  $A = \begin{bmatrix} 2 & 5 \\ -1 & 0 \end{bmatrix}$  आणि  $B = \begin{bmatrix} 2 & 3 \\ -2 & 4 \end{bmatrix}$  ,

जेव्हा  $2A + P = B$  तर व्यूह  $P$  काढा.

2

---

( कच्चा कामासाठी जागा )

35. जर  $A = \begin{bmatrix} 1 & 2 \\ 3 & 4 \end{bmatrix}$ , तर  $A \cdot A'$  काढा.

2

36. मुलभूत मोजण्याचे तत्व म्हणजे काय ?  ${}^n P_r$  चा अर्थ काय आहे ?

2

---

( कच्चा कामासाठी जागा )

81-M

12

37.  $x^3 - 7x^2 + 14x - 8$  आणि  $x^3 - 6x^2 + 11x - 6$  यांचा भागाकार पद्धतीने म० सा० वि० काढा. 2

38. दोन राशींचा गुणाकार  $a^4 - 9a^2 + 4a + 12$  आणि त्यांचा म० सा० वि०  $a - 2$  आहे तर ल० सा० वि० काढा. 2

---

( कच्चा कामासाठी जागा )

39. विजातीय करणी म्हणजे काय ? एक उदाहरण द्या.

2

40. सरळ रूप द्या.  $8\sqrt{\frac{1}{2}} - \frac{1}{2}\sqrt{8}$  .

2

---

( कच्चा कामासाठी जागा )

81-M

14

41. सूत्राचा उपयोग करून  $x$  ची किंमत काढा.  $x^2 + 7x + 12 = 0$ .

2

42.  $3 + \sqrt{2}$  आणि  $3 - \sqrt{2}$  बीजे असणारे वर्ग समीकरण रचा.

2

---

( कच्चा कामासाठी जागा )

43. 4 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात  $120^\circ$  चा कोन करणाऱ्या दोन त्रिज्या काढा. त्रिज्येच्या दोन्ही टोकातून स्पर्शिका काढा. 2

---


( कच्चा कामासाठी जागा )

81-M

16

44. आकृतीमध्ये  $\angle ABD = \angle BDC$  आणि  $CD = 4AB$ . तर  $BD = 5BE$  असे दाखवा.

2




---

( कच्चा कामासाठी जागा )



45.  $O$  मध्य असलेल्या वर्तुळाला  $TP$  आणि  $TQ$  या स्पर्शिका आहेत तर  $\angle PTQ = 2 \angle OPQ$  असे दाखवा. 2




---

( कच्चा कामासाठी जागा )

46. 20 सेमी उंची आणि 1.5 सेमी त्रिज्या असलेली भरीव धातूची वृत्तचिती वितळवून 1.5 सेमी त्रिज्या असलेले गोल तयार केल्यास असे किती गोल या वृत्तचितीपासून तयार करता येतील ? 2

---

( कच्चा कामासाठी जागा )

47. खालील मोजणीदाराच्या पुस्तकातील नोंदी वरून शेताचा प्रमाणित आराखडा काढा.

2

[ प्रमाण : 20 मी = 1 सेमी ]

	<i>D</i> पर्यंत मीटरमध्ये	
<i>E</i> कडे 80	140	<i>C</i> कडे 60
	120	
	100	<i>B</i> कडे 40
	50	
	<i>A</i> पासून	

---

( कच्चा कामासाठी जागा )

48. खालील व्यूहापासून ग्राफ ( जाल ) काढा.

2

$$\begin{bmatrix} 0 & 2 & 2 \\ 2 & 0 & 1 \\ 2 & 1 & 0 \end{bmatrix}$$

---

( कच्चा कामासाठी जागा )

- IV. 49. ँका क्रिकेट संघात 6 गोलंदाज आणल 9 फलंदाज आहेत. कमीत कमी 4 गोलंदाज असलेल्या 11 जणांचे कितती संघ निवडता येतील ?

3

---

( कच्चा कामासाठी जागा )

50. खालील दिलेल्या वारंवारता वितरणाचे, प्रमाणित विचलन काढा.

3

संभाग श्रेणी	वारंवारता ( $f$ )
1 - 5	1
6 - 10	2
11 - 15	3
16 - 20	4

$N = 10$

---

( कच्चा कामासाठी जागा )

51. जर  $a = \frac{x}{y+z}$  ,  $b = \frac{y}{z+x}$  आणि  $c = \frac{z}{x+y}$  तर

$$\frac{a}{1+a} + \frac{b}{1+b} + \frac{c}{1+c} = 1 \text{ असे सिद्ध करा.}$$

3

---

( कच्चा कामासाठी जागा )

52. काटकोन त्रिकोणाची परिमिती 30 सेमी आणि त्याचा कर्ण 13 सेमी आहे. तर इतर दोन बाजूंची लांबी काढा. 3

---

( कच्चा कामासाठी जागा )



53. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत शिरोलंबाच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते असे सिद्ध करा.

3

---

( कच्चा कामासाठी जागा )

54. जर दोन वर्तुळे परस्परांना बाह्यस्पर्श करत असतील तर स्पर्शबिंदू आणि वर्तुळमध्य हे एकाच सरळ रेषेत असतात. हे सिद्ध करा.

3

---

( कच्चा कामासाठी जागा )

- V. 55. अंकगणिती क्रमाच्या पहिल्या 11 पदांची बेरीज 44 आणि पुढील 11 पदांची बेरीज 55 आहे. तर पहिले पद आणि सामान्य फरक काढा.

4

---

( कच्चा कामासाठी जागा )

56. 3 सेमी आणि 2 सेमी त्रिज्येंच्या दोन वर्तुळमध्यातील अंतर 9 सेमी आहे. या वर्तुळाना समाईक आंतरस्पर्शिका काढा आणि स्पर्शिकेची लांबी मोजून लिहा.

4

---

( कच्चा कामासाठी जागा )

57. “काटकोन त्रिकोणात कर्णावरील चौरस हा इतर दोन बाजूवरील चौरसांच्या बेरजे इतका असतो.” हे सिद्ध करा.

4

---

( कच्चा कामासाठी जागा )

58.  $y = x^2$  आणि  $y = 2 + x$  चा आलेख काढून  $x^2 - x - 2 = 0$  हे समीकरण सोडवा.

4

---

( कच्चा कामासाठी जागा )



